Annexure 20b Planning for Distribution of Water in Gangapur Dam

him Aller and hiller

in (022) 24936635 जा.क्र./नापावि/प्रशा-1/ ६०५०) /सन २०१३

नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक त्र्यंबकरोड नाशिक-2 दिनांक : 3ु / 05 / 2013

Andreas Station

Sit I a T

कार्यकानी अभियंता (पर्यावरण), नाशिक महानगरपालिका, राजीब गांधी भवन,शरणपुर रोड, नाशिक-02

प्रती.

चिपय : गंगापूर धरणातून सोडण्यात येणा-या आवर्तनाबाबत माहिती मिळणेबाबत. संदर्भ : आपले कार्यालयाचे पत्र जा.क्र./मनपा/पापुवमनि:/210/2013, दि. 28/5/2013.

संदर्भीय पत्रान्वये ई-मेलच्या पत्रातील मुद्या क्रं.5 संबधी मागणी करण्यात आलेली माहिती सोबत सादर करण्यात येत आहे.

1) गंगापूर प्रकल्याची ठळक वैशिष्टे.

2) गंगापूर धरणातृन गोहावरी नदीत माहे ऑक्टोबर-2012 ते माहे मे-2013 या कालावधीत सोडलेल्या पाण्याचा तपशील.

सोबत : वरी नप्रधाणे

स्थळप्रसीवर मा.का.अ.यांची सही असे

र्कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक, करीता

प्रत — मा.अविकाय अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रशा-1 संकीर्ण

SALIENT FEATURES OF GANGAPUR DAM

4

(sa)

1Name of the ProjectSGangapur Dam ProjectName of the Dam:Gangapur DamName of the River:Godawari (On confluence of Godawari and its mibutory kashyapi)1Location:Latitude $20^6 - 18^\circ$ Longitude Toposheet No. $20^6 - 18^\circ$ $48 + 11/12$ 1Location:Latitude $200^6 - 18^\circ$ Toposheet No. $48 + 11/12$ 2Name of Village:Gangawadi, Tal. & Dist. Nashik6Catchment Area: 357.40 Sq. Kms 138 Sq.Miles7Submergence Area:2231 Hect.8Classification and type:Major, Rolled filled earthen dam.9Controlling Levels e) Spillway Crest R.L.: 615.40 2019 9Desperi foundation R.L.: 577.75 100 1873 192.83 9Depersifoundation R.L.: 577.03 1873 11 Above deepest fall 36.58 120 10Type / Nos. and size of spillway:Ogee Shape / Tenter type radial gates $0f size -9.15 \times 6.10$ m $(30^\circ x 20^\circ)$ 11Length of Spillway: 2294 Cumecs 102.00 Mt.12Design Spillway Discharge: 2294 Cumecs 5634 Mcft14Storage 0 Cores Storage 0 Live Storage: 9014 24 Mcft						
 Name of the River Godawari (On confluence of Godawari and its tributory kashyapi) Location Latitude 20⁶ - 38' Longitude 73⁶ - 10' Toposhect No. 48 11/12 Name of Village Gangawadi, Tal. & Dist. Nashik Catchment Area 357.40 Sq. Kms 138 Sq.Miles Submergence Area 2231 Hect. Classification and type Meter Feet a) T.B.L. 615.40 2019 b) F.S.L. 615.40 2019 b) F.S.L. 615.40 2019 b) F.S.L. 615.40 2019 c) Spillway Crest R.L. 606.41 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet 589.94 1932.83 f) Lowest River bed R.L. 577.75 1895 g) Deepest foundation R.L. 571.03 1873 h) Top width of Earth Dam 9.15 30 i) Maximum height i) Above river bed 2) Above deepest fall 43.29 142 10 Type / Nos. and size of spillway Classification Catego field of Spillway Catego field of Spillway Catego field of Spillway 2294 Cunne's 81000 Cusees Length of Dam 3902 m 	1	Name of the Project	ţ÷.	Gangapur Dam .	Project	
(On confluence of Godawari and its tributory kashyapi)4Location:Latitude Longitude $73^9 - 10^\circ$ Toposheet No, 48 11/125Name of VillageGangawadi, Tal. & Dist. Nashik6Catchment Area:357.40 Sq. Kms138 Sq.Miles7Submergence Area:2231 Heet.8Classification and type:Major, Rolled filled earthen dam.9Controlling Levels:MeterFeet a) T.B.L.615.402019.b) F.S.L.:612.352009 c) Spillway Crest R.L.:6111989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet:589.999Jog5:1932.83 d) Lowest River bed R.L.:9Deepest foundation R.L.:577.751895 g) Deepest foundation R.L.10Type / Nos. and size of spillway:Ogee Shape / Tenter type radial gates of size - 9.15 x 6.10 m (30' x 20')11Length of Spillway:102.00 Mt.12Design Spillway Discharge:2294 Cunne's 7600 Mcft\$1000 Cusees13Length of Dam:3902 m14Storage a) Gross Storage b) Live Storage:Old 7600 McftNew 		Name of the Dam		Gangapur Dam		
Longitude Toposheet No. 73^6 - 19° Toposheet No. 73^6 - 19° 48 11/12Name of VillageGangawadi, Tal. & Dist. NashikGatchment Area: 357.40 Sq. Kms138 Sq.MilesSubmergence Area: 2231 Hect.Classification and typeMajor, Rolled filled earthen dam.Controlling Levels:MeterFeet (12.35)a) T.B.L.: 615.40 2019 (12.35)b) F.S.L.: 612.35 2009 (2.5)c) Spillway Crest R.L.: 606.41 (1989.03) 1932.83 (1) Lowest River bed R.L.f) Lowest River bed R.L.: 577.75 (103) 1873 (10) Lowest River bed R.L.i) Maximum height:: 36.58 (120)ii) Maximum height:::ii) Maximum height::ii) Maximum height::ii) Maximum height::ii) Above tiver bed gates::Ogee Shape / Tenter type radial gates of size - 9.15 x 6.10 m (30' x 20')11Length of Spillway::12Design Spillway Discharge::2294 Cunnecs::ii) Cross Storage b) Live Storage::0HdNew 7600 Mcft::7500 Mcft:::902 m::14:::15::16:::17::18: </td <td>3</td> <td>Name of the River</td> <td>19 ¹</td> <td>(On confluence of</td> <td></td>	3	Name of the River	19 ¹	(On confluence of		
6Catchment Area: 357.40 Sq. Kms 138 Sq.Miles7Submergence Area: 2231 Hect.8Classification and typeMajor, Rolled filled earthen dam.9Controlling Levels:Metera) T.B.L.: 615.40 2019 b) F.S.L.: 612.35 2009 c) Spillway Crest R.L.: 606.41 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet: 599.09 1965 e) Syllway Crest R.L.: 606.41 1989.03 f) Lowest River bed R.L.: 577.75 1895 g) Deepest foundation R.L.: 577.103 1873 h) Top width of Earth Dam: 9.15 30 i) Maximum height:: 36.58 120 2) Above deepest fall: 36.58 120 2) Above deepest fall: 00 Mt.:12Design Spillway: 02.00 Mt.12Design Spillway Discharge: 2294 Cumeés 81000 Cusecs13Length of Dam:: 3902 m14Storage: $01d$ New 7600 Mcft::: 5654 Mcft 7200 Mcft($2s_3 * s s$) ::::14Storage:::b) Live Storage::::b) Live Storage::::iii (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150) (150)	-)	Location	ł	Longitude	73 ⁰ - 191	
7Submergence Area:2231 Hect.8Classification and typeMajor, Rolled filled earthen dam.9Controlling Levels:MeterFeeta) T.B.L.: $615,40$ 2019 b) F.S.L.: $612,35$ 2009 c) Spillway Crest R.L.: $606,41$ 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet: 599.09 1965 e) Submergence foundation R.L.: 577.75 1895 g) Deepest foundation R.L.: 577.103 1873 h) Top width of Earth Dam: 9.15 30 i) Maximum height:: 36.58 120 2) Above deepest fall: 36.58 120 2) Above deepest fall: 0 gee Shape / Tenter type radial gatesof size - 9.15×6.10 m ($30^{\circ} \times 20^{\circ}$):11Length of Spillway: 0294 Cunnecs12Design Spillway Discharge: 2294 Cunnecs 81000 Cusecs13Length of Dam: 3902 m14Storage: Old Newa) Gross Storage: Old Newb) Live Storage: Old New	2	Name of Village	(*) (*)	Gangawadi, Tal.	& Dist. Nashik	
8Classification and typeMajor, Rolled filled earthen dam.9Controlling Levels:MeterFeeta) T.B.L.: 615.40 2019 b) F.S.L.: 612.35 2009 c) Spillway Crest R.L.: 606.41 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet: 599.09 1965 e) Sill R.L. of R.B. Outlet: 599.09 1965 e) Sill R.L. of L.B. Outlet: 577.75 1895 g) Deepest foundation R.L.: 571.03 1873 h) Top width of Earth Dam: 9.15 30 i) Maximum height:: 36.58 120 2) Above deepest fall: 36.58 120 2) Above deepest fall: 32.9 142 10Type / Nos. and size of spillway:Ogee Shape / Tenter type radial gatesgates: 102.00 Mt.12Design Spillway Discharge: 2294 Cunnecs 81000 Cusecs13Length of Dam: 3902 m14Storage:OldNew n Gross Storage:OldNew b Live Storage:OldNew 7200 Mcft:::9Cirse Storage:::9Live Storage:::14Storage:::15::::14::::15:	Ġ	Catchment Area	1	357.40 Sq. K.ms	138 Sq.Miles	
" Controlling Levels : Meter Feet a) T.B.L. : 615.40 2019 b) F.S.L. : 612.35 2009 c) Spillway Crest R.L. : 606.41 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet : 599.09 1965 e) Sill R.L. of R.B. Outlet : 599.94 1932.83 f) Lowest River bed R.L. : 577.75 1895 g) Deepest foundation R.L. : 577.75 1895 g) Deepest foundation R.L. : 571.03 1873 h) Top width of Earth Dam : 9.15 30 i) Maximum height : : 120 ii) Maximum height : : 120 i) Above river bed 36.58 120 i) Above deepest fall 43.29 142 10 Type / Nos. and size of spillway : Ogee Shape / Tenter type radial gates of size - 9.15×6.10 m ($30^{\circ} \times 20^{\circ}$) 11 Length of Spillway : 102.00 Mt. 12 Design Spillway Discharge : 229	7	Submergence Area	÷	2231 Hect.		
a) T.B.L. : 615.40 2019 b) F.S.L. : 612.35 2009 c) Spillway Crest R.L. : 606.41 1989.03 d) Sill R.L. of R.B. Outlet : 599.09 1965 e) Sill R.L. of L.B. Outlet : 589.94 1932.83 f) Lowest River bed R.L. : 577.75 1895 g) Deepest foundation R.L. : 571.03 1873 h) Top width of Earth Dam : 9.15 30 i) Maximum height : : 120 2) Above deepest fall : 36.58 : 120 2) Above deepest fall : 32.9 : 43.29 : 42 10 Type / Nos. and size of spillway : Ogee Shape / Tenter type radial gates of size - $9.15 \times 6.10 \text{ m} (30^{\circ} \times 20^{\circ})$ 11 Length of Spillway : 102.00 Mt. : 12 Design Spillway Discharge : 2294 Cumecis 81000 Cusecs 13 Length of Dam : 3902 m : 7600 Mcft $5654 $	8	Classification and type	2	Major, Rolled filled earthen dam.		
12Design Spillway Discharge:2294 Cumecs81000 Cusecs13Length of Dam:3902 m14Storage:OldNewa)Gross Storage7600 Meft5654 Meftb)Live Storage:7200 Meft(203.88)5630 Meft (150.42)	10	 a) T.B.L. b) F.S.L. c) Spillway Crest R.L. d) Sill R.L. of R.B. Outlet e) Sill R.L. of L.B. Outlet f) Lowest River bed R.L. g) Deepest foundation R.L. h) Top width of Earth Dam i) Maximum height Above river bed Above deepest fall Type / Nos. and size of spillway gates 		615,40 612,35 606,41 599,09 589,94 577,75 571,03 9,15 36,58 43,29 Ogee Shape / Tente of size - 9,15 x 6,1	2019 2009 1989.03 1965 1932.83 1895 1873 30 120 142 er type radial gates	
13 Length of Dam : 3902 m 14 Storage : Old New a) Gross Storage 7600 Mcft 5654 Mcft b) Live Storage 7200 Mcft(2*3*88) 5630 Mcft (153*4*)		Length of Spillway	:			
14Storage:OldNewa)Gross Storage7600 Mcft5654 Mcftb)Live Storage7200 Mcft(203-88)5630 Mcft (159-42)	12	Design Spillway Discharge	1 * 3 4	2294 Cumeés	81000 Cusees	
a) Gross Storage 7600 Mcft 5654 Mcft b) Live Storage 7200 Mcft(203.88) 5630 Mcft (150.42)	13	Length of Dam	:	3902 m		
	14	a) Gross Storageb) Live Storage	- 3	7600 Mcft 7200 Mcft(203.88)	5654 Meft 5630 Meft (159-42)	

7

1	Rainfall			
	a) Ave annual rainfall a: Trimbak		2250 min (907	}
	 b) Av. Annual rainfall at Waghera 		2300 mm (92**	}
	 c) Av. Annual rainfall at Gangapur Dam. 		$750 \text{ mm} - (30^{\circ})$	
16	Year of Construction start		1947	
17	Year of completion		1957	
18	Outlets a) Location b) Sill R.L. c) M.D.D.L.	* (*)	NLBC Oufet 802 m (2630*)4 589.27 m 591.920 m	NRBC Outlet 716 m'(2350') 599,08 m
	 d) Operation Head e) Max. Design discharge f) No. of Gates & Size g) Conduit h) Length 	•	23.60 m 415 Cusees 2 Nos 2.44 x 2.44 m Horse shoe type double barrel 115.85 m	13.41 m 135 Cusees 2 Nos 1.37 x 1.37 m Horše shoe type single bartël 57.30 m
19	Canal 1) Length 2) G.C.A. 3) C.G.A. 4) I.C.A.		62.40 Kms- 23200 Ha 16500 Ha 12190 Ha	30.40 Km; 7200 Ha 5400 Ha 3770 Ha

20 Cost of the Project

Rs. 500 Lakhs

EXECUTIVE ENGINEER NASHIK IRRIGATION DIVISION NASHIK

Sr.N o.	Month	Period of water release	Water released in Godavari river (In MCFT)	Remark
1	October 2012	Nił	Nil	
2	November 2012	22/11/2012 to 23/11/2012	30.25	
3	December 2012	21/12/2012 to 22/12/2012	30.25	and the second se
		25/12/2012 to 26/12/2012	17.28	
		31/12/2012	17.28	
		Total	64.81	
4.	January 2013	01/01/2013 to 02/01/2013	62.66	
		07/01/2013 to 19/01/2013	314.43	
		Total	377.09	
5 F	Eebruary 2013	, Nil	Nil	
6 1	Aarch 2013	30/03/2013 to 31/03/2013	40.28	
7 A	April 2013	03/04/2013 to 07/04/2013	88.24	
8 N	1ay 2013	01/05/2013 to 15/05/2013	374.85	
		24/05/2013 to 26/05/2013	55.83	
		Total	430.68	

Water released in Godavari river from Gangapur Dam (Year 2012-2013)

Executive Enigneer Nashik Irrigation Division Nashik